



Corporate Office : 1101,1102, "G" Wing, 11th Floor,
Lotus Corporate Park, Off: Western Express Highway,
Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India.
Tel. No. (Board) : +91 (022) 42977310 / 350
E : orient@orientpressltd.com • W : www.orientpressltd.com
CIN : L22219MH1987PLC042083



STAR EXPORT HOUSE

August 28, 2021

The Manager
Listing Department
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Fort, Dalal Street
Mumbai 400 001

The Manager
Listing Department
The National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: 526325

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(d) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(d) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please find the scanned copy of the Notice published in the following newspaper on Saturday, August 28, 2021:-

1. Free Press Journal.
2. Navshakti (Marathi) Newspaper.

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For **ORIENT PRESS LIMITED**


Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

Tenders/Notices To Place your Tender/Notice Ads. THE FREE PRESS JOURNAL नवशक्ति Pls. Call 022- 69028000

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper.

THANKSGIVING THANK YOU ST. CLARE, SACRED HEART OF JESUS, MOTHER MARY FOR FAVOURS GRANTED... P.DH CL-478

CHANGE OF NAME NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM DIGAMBAR SINGH MADAN SINGH TO MY NEW NAME DIGAMBAR SINGH CHAUHAN AS PER AADHAR CARD NO. 3299 5945 3656 CL-165

I HAVE CHANGED MY NAME FROM BALA SHARMA TO RIYA PANDYA AS PER DOCUMENTS. CL-225

I HAVE CHANGED MY NAME FROM ANKITA JITENDRA GALA TO ANKITA ANKIT SHAH AS PER GAZETTE NO. U-70008. CL-447

I HAVE CHANGED MY NAME FROM ASOK KUMAR BHATTACHARYA TO ASOK KUMAR BHATTACHARYYA AS PER DOCUMENTS. CL-587

I HAVE CHANGED MY NAME FROM MADHUMANTI BHATTACHARYA TO MADHUMANTI BHATTACHARYYA AS PER DOCUMENTS. CL-587 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ARGUN ALAM JAMALUDDIN SHAH TO MOHAMMAD ARGUN ALAM JAMALUDDIN SHAH AS PER DOCUMENTS. CL-587 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SHRUTIKUMARI RANJEET JAIN TO SHRUTI RANJEET JAIN AS PER DOCUMENTS. CL-587 C

I HAVE CHANGED MY NAME FROM RANJEET MALUKHANDJI JAIN TO RANJEET MALUKHANDJI JAIN AS PER DOCUMENTS. CL-587 D

I HAVE CHANGED MY NAME FROM HANSMUKH GAJALAL SHAH TO HANSMUKH GAJALAL SHAH AS PER DOCUMENTS. CL-587 E

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIF ABDUL AHAD KHAN TO SAIF AHAD KHAN AS PER MAHARASHTRA DEED POLL AFFIDAVIT NO YW 650574 DTD 27/08/2021. CL-750

I HAVE CHANGED MY NAME FROM SURESH VASUDEVAN TO SURESH VASU AACHARYA AS PER DOCUMENTS. CL-762

I HAVE CHANGED MY NAME FROM EASTER JOHN WILLIAM TO EASTER JOHN WILLIAM AS PER DOCUMENTS. CL-762 A

I, NAMRATA SUDHIR GAVANDI HAVE CHANGED MY NAME TO SAMPADA SANTOSH MURKAR AS PER AADHAR CARD. CL-767

I HAVE CHANGED MY NAME FROM RUTIK ASHOK HARAD TO RITIK ASHOK HARAD, AS PER AFFIDAVIT DATE: 27/08/2021. CL-933

PUBLIC NOTICE Take notice that Avni Co-op. Hsg. Soc. Ltd. had issued Share certificate no. 15, containing 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive nos 71 to 75 to the original allottee/member Mrs. Arunaben Dholakia in respect of the flat No. 403/B situated at 4th floor of the said Society, situated at Gharkop (west) off M.G. Road, Kandivali Village which has been lost/misplaced for which complaint has been lodged at Charkop Police station on 16.07.2021.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

PUBLIC NOTICE This is to inform/notify you that my Client MRS. DEENA SUNIL MAKWANA, has purchased the below mentioned Flat premises from MR. SHANKAR DAJI NIMBARE as per Sale Deed dated 06.11.2020 registered before Joint Sub Registrar Mumbai City-4 vide Registration No. BBE-4-7799-2020 dated 06.11.2020.

मराठी मनाव आवाज नवशक्ति www.navshakti.co.in किमत ३ रुपये

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Nemani Steels Pvt. Ltd. has negotiated to sell to my client its Premises more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Premises").

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION Computer Department CORRIGENDUM-1 Sr. No. Description of Item Written As Read As 1 Tender Notice No. 6/2021-22 e-Tender Notice No. 1/2021-22 Sd/- System Analyst Kalyan Dombivli Municipal Corporation Kalyan

Chandni Textiles Engineering Industries Ltd. Regd Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai-400030, Maharashtra, India Office No: 022-24950328; Mobile No.: 9324802295 / 9324802291 Email: jrgroup@rmehtels.com; sales@ctelil.com; CIN: L25299MH1986PLC04019

NOTICE to shareholders - Information regarding the 35th Annual General Meeting ("AGM") to be held through Video Conferencing or other audio visual means The Shareholders are hereby informed that the forthcoming 35th AGM of Chandni Textiles Engineering Industries Limited will be held on Monday, 20th September, 2021 at 04:00 P.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in Notice of AGM which will be emailed separately to shareholders in due course.

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

ASHAPURA MINECHEM LIMITED CIN No.: L14108MH1982PLC026396 Regd. Office: Jeevan Udyog Bldg., 3rd Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No. +91-22 66221700 Fax +91-22 22047452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail: id-cosoc@ashapura.com

Notice to the Members To Register Email Addresses And Bank Account Details Notice is hereby given to the Members of Ashapura Minechem Limited ("the Company") that in view of the disruptions caused by the continuing COVID-19 Pandemic and in compliance with the provisions of the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the General Circular No. 20/2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated 5th May, 2020, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 (collectively referred as "Circulars"), the 40th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing ("VC"/ Other Audio Visual Means ("OAVM")) on Wednesday, the 29th day of September, 2021 at 12.00 p.m.

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI S.C. SUIT NO. 705 OF 2016 ICICI BANK LIMITED Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chalki Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, (Bandra (E), Mumbai 400051 through its Power of Attorney Holder Mr. Amol Srisath The Debt Manager, Age... years Occupation: Service... Plaintiff Versus Nijatullah Mazmatullah Khan Age... years, Occupation: Service R No. 4, Thakur Nagar, Vijay Nagar, Nallasopara (E), Nagindas Padar NSP Thane- 401209 ..Defendant Take Notice that this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge S.M. Bhosale presiding in the court room No. 2 on 17.09.2021 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:

For Ashapura Minechem Ltd. Sd/- Sachin Polke Company Secretary & Vice President (Group Affairs) Place: Mumbai Date: 27th August, 2021

IndiaRF INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED 3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Panel, Mumbai 400013. Tel: 022- 68608500 / 68608501. CIN: U67190MH2016PTC272471

Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) 1. Remanika Apparels Private Limited Flat No. 118, Shree Rajlaxmi Commercial Complex, Kather Village, Bhiwandi, Thane - 421 302. Also At Remanika Apparels Private Limited R-Mall, Shop No.7, 1st Floor, LBS Marg, Mulund West, Mumbai - 400 080. 2. Seema J Kakkar Flat No. 401, 4th Floor, Dosti Clover, Dosti Acres, S M Road, Antop Hill, Wadala East, Mumbai - 400 037. Also At Seema J Kakkar Flat No. 104, 1st Floor, B-Wing, Dheeraj Solitaire, Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai-400 064. 3. Mr. Suresh Chandra Mehrotra 184, Ashoka Enclave Part 3, Sarai Khwaja Sector-35, Amnagar, Faridabad, Haryana - 121 003.

1) You the above-named addressees had, approached Religare Finvest Ltd (RFL) requesting the grant of Financial facilities under the Loan Account Number XMORGH00060733 (Application Id 628305), XMORGH00062649 (Application Id 634236), XMORGH00073351 (Application Id 658052), XMORGH00087960 (Application Id 675586) (the "Loans") at such terms and conditions mentioned in the loan agreements dated 31.05.2015, 14.08.2015, 30.03.2016 and 07.11.2016 (the "Loan Agreement") and other finance documents (the "Finance Documents"). (Hereinafter all the above-named Addressees be collectively referred as "Borrower(s)"). The aforementioned loans were duly secured by creating Security Interest on the Immoveable Properties/Hypothecation/or any other security of the Borrower(s), description whereof is mentioned in Schedule II hereto (the "Secured Assets"). 2) The said Loans with all the rights, title and interest under the Loan Agreements and the Finance Documents along with the underlying security interest therein was assigned by RFL to India Resurgence ARC Private Limited ("India RF"), a company incorporated under the Companies Act, 2013 with corporate identification number U67190MH2016PTC272471, registered as an asset reconstruction company pursuant to section 3 of the SARFAESI Act, 2002, having its registered office at 3rd Floor, Unit 304, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Panel, Mumbai - 400013 vide registered Deed of Assignment dated 5 November 2019. 3) After the acquisition of Loan from RFL by India RF, India RF became the Secured Creditor in relation to the Borrower(s), and the debt due under the Loan, a Secured Debt duly secured by the Secured Assets. 4) Please note that you the above-named Borrower(s), have committed breach of terms and conditions of the said Loan Agreement and the Finance Documents by inter alia defaulting in payment of interest and principal instalments due and payable / guaranteed by you, the Borrower(s) under the said Loan Agreement and Finance Documents, and have failed and neglected to clear the said overdue, despite repeated requests calling upon you to repay the same. Consequently, each of you are jointly and severally liable in relation to the payment of outstanding dues. 5) As the monthly instalments of the aforesaid Loan have remained overdue for more than 90 days, the Loan was classified as a "Non-Performing Asset (NPA)" on 31 May 2017 in the books of accounts in accordance with the directions and guidelines relating to asset classification, issued by the Reserve Bank of India from time to time. 6) In view of the same, we hereby inform you that as on 31.07.2021 total amount outstanding and payable to India RF by you the Borrowers is Rs. 14,51,50,381 (Rupees Fourteen Crore Fifty One Lakh Fifty Thousand Three Hundred Eighty One Only) with respect to the Loans. The details of the said dues are more specifically mentioned in Schedule-I appearing herein under. 7) Under the circumstances, India RF is taking recourse to the express provisions as contemplated in Section 13(2) of the SARFAESI Act, 2002, hereby call upon you the Borrowers, to repay the aforesaid amount of Rs. 14,51,50,381 (Rupees Fourteen Crore Fifty One Lakh Fifty Thousand Three Hundred Eighty One Only) due on 31.07.2021 along with future interest computable till the date of payment in full, within 60 (Sixty) days from the date of notice, failing which IndiaRF shall be entitled to exercise any and/or all of the rights, available to a Secured Creditor to recover the Secured Debt and as more specifically stipulated in sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, 2002, which will include one or more of the following measures, namely: a) take possession of the Secured Assets of the Borrower(s) including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the Secured Asset; b) take over the management of the Secured Assets of the Borrower(s) including the right to transfer by way of lease, assignment or sale and realize the Secured Asset; c) appoint any person (hereafter referred to as the "Manager"), to manage the Secured Assets the possession of which has been taken over by the Secured Creditor; d) require at any time by notice in writing, any person who has acquired any of the Secured Assets from the Borrower(s) and from whom any money is due or may become due to the Borrower(s), to pay the Secured Creditor, so much of the money as is sufficient to pay the Secured Debt. 8) You are further requested to note that as per Section 13(13) of SARFAESI Act, 2002, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above-Secured Assets or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the above Secured Assets, without prior written consent of India RF. Non-compliance with the above provision contained in Section 13(13) of SARFAESI Act, 2002 is an offence punishable under Section 29 of the SARFAESI Act, 2002. 9) Please note that your attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 where under you can tender/pay the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by us only till the date of publication of the notice for sale of the Secured Asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. 10) Please also note that if the entire amount of outstanding dues together with the costs, charges and expenses incurred by us is not tendered before publication of notice for sale of the Secured Asset(s) by public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty, you may not be entitled to redeem the Secured Asset(s) thereafter. 11) Please also note that this notice is sent to you without prejudice to the other rights and remedies available to India RF including initiation of the appropriate legal proceedings before the appropriate courts and/or tribunal for recovery of the above said outstanding amount. This notice is also without prejudice to India RF's right to institute further proceedings as warranted under the law. 12) This notice under sub-section 2 of Section 13 of the SARFAESI Act, 2002 is issued to you in supersession of the earlier notice issued to you dated 26.08.2019 which stands cancelled and withdrawn. You are therefore called upon to comply with the demand under this notice and to avoid further action under the SARFAESI Act, 2002, read with Security Interest (Enforcement) Rules, 2002 which shall be at your costs and consequences, OF WHICH PLEASE TAKE NOTICE.

Table with columns: Loan Account Number, XMORGH00060733, XMORGH00062649, XMORGH00073351, XMORGH00087960, Total. Rows: Principal Outstanding, Interest and other charges, Total.

Table with columns: North, South, East, West. Rows: Details of Secured Assets, (1) Flat No 401, 4th Floor, Dosti Clover, Dosti Acres, Shaikh Mistry Road, Antop Hill, Wadala, Mumbai - 400 037, (2) Flat No. 104, 1st Floor, B-Wing, Dheeraj Solitaire, Chincholi Bunder Road, Malad West, Mumbai - 400 064.

FORM NO. 22 (Earlier 62) [Regulation 36 & 37 of DRT Regulations, 2015] [See Rule 52 (1) (2) of the Second Schedule to the Income Tax Act, 1961] READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 E-AUCTION/SALE NOTICE THROUGH REGD.AD/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM/PUBLICATION

To, C.D. No.1: Gujarat Oleo Chem Limited, GIDC Panoli Industrial Area, Ankleshwar (Post) Bharuch District: Gujarat C.D. No.2: Mr. Santosh Dhirajlal Pathak S/O Shri Dhirajlal Pathak, Residing at C-41-42, Troika Apartments, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400 053 C.D. No.3: Mr. Sudhir Pathak S/O Shri Santosh Kumar Pathak, Residing at C-41-42, Troika Apt, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400 053 C.D. No.4: Mr. Sandeep Chaturvedi Residing at C-41-42, Troika Apt, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400 053 And also at A-412, Royal Sands Off. Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 C.D. No.5: Mrs. Uma Pathak W/o Shri Santosh Kumar Dhirajlal Pathak, Residing at C-41-42, Troika Apartments, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai - 400 053

Table with columns: Lot No., Description of the properties, Reserve price (in ₹) Rounded off, EMD 10% (in ₹) or more. Row 1: Flat/Unit No. 202, 02nd Floor, Rajshila Premises CSUL, Street No. 597, New Survey No. 87 and Cadastral Survey No. 958 of Bhuleshwar Division, JSS Road, Charni Road (East) Mumbai, Maharashtra - 400 002 (Admeasuring 245 Sq. Ft.)

Table with columns: Beneficiary Bank Name and Address, Beneficiary Account No, IFSC Code, Account Name, SCHEDULE OF AUCTION. Rows: Beneficiary Bank Name and Address: IDBI Bank Limited, Specialised Corporate Branch, Nariman Point, 2nd Floor, B Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai-400 021; Beneficiary Account No: 126102 000 000 055; IFSC Code: IDBI00 00 00 004; Account Name: Stressed Assets Stabilization Fund; SCHEDULE OF AUCTION: 1) Inspection of property 18/09/2021 between 11.00 am to 2.00 pm. 2) Last date for receiving bids alongwith earnest money and uploading documents including proof of payment made 04/10/2021 Upto 05.00 pm. 3) e-auction 05/10/2021 Between 12.00 pm to 01.00 pm (with auto extension clause of 3 minutes, till E-Auction ends)

सर्वसंपादनपणे याद्वारे कळवले जाते की श्री. शशिभक्त नरयण पाटील, ३. लीला हरिणार पाटील, ४. वनिता मनोहर गायकर, ५. पुष्पा रत्नाकर बोर्डे, ६. हेमा दिनेश गावंड, ७. प्रमिला जयवाम जाधव, सर्व माळजीपाटा, वसई पालखर येथील हद्दीबायी माझ्या कल्याण्टला बेअरिंग सोटीएस क्रमांक २१, लिखा क्रमांक २/१, क्षेत्र २७.६० चौर वर्ग विकण्यासाठी बोलीणी करीत आहेत. माळजीपाटा, वसई, जिह्वा देण्यात येणे स्थित सर्व विक्रिते जाह्नव करताना की ते या मालमतेचे सध्याचे मालक आहेत.

जाहीर सूचना
सर्व जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की 'शेठ मीनोबी निवाली प्रकल्पानुसार, शहर शिर्षक लालकुच नं. २४००/ई, दक्षिण राव, तासुका बोरीकोटी, जिह्वा मुंबई, राव्य महाराष्ट्र, विकासक मे. शेठ देवराजराव ए. लिमि. यांना पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडून विस्तारित पर्यावरण मंजुरी पत्र SIAM/H/MIS/ 195117/2021 दिनांक 05-08-2021 रोजी अन्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर पर्यावरण मंजुरी पत्र महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळ यांच्या https://parivesh.nic.in वेब साईट वर देखील उपलब्ध आहे.

सही/- श्री. समीर खरपाटे
खरपाटेद्वाराचे वकील
जी ३, बोरिवली अरुणोदय को. ही. सो., बोरिवली (वेस्ट), मुंबई - ४०००१२
मोबाईल: ७०३१४५५५०८
स्थळ: वसई
दिनांक: २८/०८/२०२१

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालय
दिवाणी, मुंबई येथील बोरिवली विभाग
एस.सी. क्र. ७०५ पन् २०१६
आयसीआयसीआय बँक लि.
कंपनी अधिनियम, १९६६ अन्वये स्थापित
आयसीआयसीआय बँक लि.
आयसीआयसीआय बँक लि.
आयसीआयसीआय बँक लि.

जाहीर नोटीस
जाहीर नोटीस देण्यात येते की माझे पक्षकार यांचे वतीने व कथानुसार खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचे टायटल तपासणी करिता प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सबब कोणाही व्यक्तीचे सदर परिशिष्ट मिळकतीबाबत काही एक हरकत, तक्रार, तंटा असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत खालील पर्यावरण सबब कागदपत्रे पुराव्यासहिल लेखी कळवावे. अन्यथा सदर मिळकत बोजे दिवतील असे समजावण्यात येईल.
परिशिष्ट
ठाणे इंडस्ट्रीज एरिया, गाव : पाणपुखडी, ठाणे (परिचय), तालुका व जिल्हा ठाणे तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्लॉट क्र. अ-२८०, क्षेत्र १३१४ चौ. मी. व त्यावरील इमारत येणेप्रमाणे.
ठाणे
दिनांक : २८/०८/२०२१
(आर.डी.राणीनकर)
वकील
१०१, ऐश्वर्यलक्ष्मी अपार्टमेंट, महर्षी कर्वे रोड, नामदेवजी सभागृहासमोर, ठाणे।-२

जाहीर सूचना
सर्व जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की 'शेठ मीनोबी निवाली प्रकल्पानुसार, शहर शिर्षक लालकुच नं. २४००/ई, दक्षिण राव, तासुका बोरीकोटी, जिह्वा मुंबई, राव्य महाराष्ट्र, विकासक मे. शेठ देवराजराव ए. लिमि. यांना पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडून विस्तारित पर्यावरण मंजुरी पत्र SIAM/H/MIS/ 195117/2021 दिनांक 05-08-2021 रोजी अन्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर पर्यावरण मंजुरी पत्र महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळ यांच्या https://parivesh.nic.in वेब साईट वर देखील उपलब्ध आहे.

हिल्टन मेटल फॉर्जिंग लिमिटेड
(सीआयएन क्र. एल२९००५एएए२००५पीएससी१५४९८६)
नों. कार्यालय : सुनिट क्र.बी ५१०, वेस्टन एज.बी. वे. ए. हावेबे जवळ, मागाठाणे, बोरिवली प.५, मुंबई ४०००६६. फोन: +९१ २२-४०२२६५५५, फॅक्स: +९१ २२-४०२२६५५६
ईमेल : secretarial@hiltonmetal.com, वेबसाईट : www.hiltonmetal.com
भागधारकांना सूचना
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

सिम्प्लेक्स कास्टिंग लि.
(सीआयएन क्र. एल२९००५एएए२००५पीएससी१५४९८६)
नों. कार्यालय : सुनिट क्र.बी ५१०, वेस्टन एज.बी. वे. ए. हावेबे जवळ, मागाठाणे, बोरिवली प.५, मुंबई ४०००६६. फोन: +९१ २२-४०२२६५५५, फॅक्स: +९१ २२-४०२२६५५६
ईमेल : secretarial@simplexcastings.com, वेबसाईट : www.simplexcastings.com
भागधारकांना सूचना
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

सिम्प्लेक्स कास्टिंग लिमिटेड
(सीआयएन क्र. एल२९००५एएए२००५पीएससी१५४९८६)
नों. कार्यालय : सुनिट क्र.बी ५१०, वेस्टन एज.बी. वे. ए. हावेबे जवळ, मागाठाणे, बोरिवली प.५, मुंबई ४०००६६. फोन: +९१ २२-४०२२६५५५, फॅक्स: +९१ २२-४०२२६५५६
ईमेल : secretarial@simplexcastings.com, वेबसाईट : www.simplexcastings.com

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १
रा मजला, कुलाबा, टेलिकोन भवन, व्हॉडॉ रोड, कुलाबा मार्केट, मुंबई-४०० ०५५.
मूळ अर्ज क्र. ६४ स २०१९
नियुक्त बँक
विक्रुट
टिम इंटर्व्हजर एक्सपोर्ट्स प्रा. लि. आणि अन्य
समन्स
१. न्यायधी वरील नावले अर्जदार यांनी सदर न्यायाधिकरणमस वरील उद्दिष्टित अंद दाखल केला आहे.
२. न्यायधी साधारण स्वस्थत समसती बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.
३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणमसह व्यक्ति: वा बिकलाद्वारे लेखी विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणि विनोतीप्रमाणे अनुत्तरे का मंत्रू करू नये याची काळजी घ्याव्यासाठी दि. ०६/१०/२०२१ रोजी स. ११.३० वा. उन्मिथित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
४. न्यायधी घ्यावी की, कसूरवार उत्तव्या, तुमच्या अडपस्थितित अर्जाची सुनावणी होईल आणि निश्चित असेल.
माझ्या हजेते आत न्यायाधिकरणच्या शिक्क्याचे दि. २० ऑगस्ट, २०२१ रोजी दिले/जावे.
मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - १
प्रबंधक, डीआरटी - १

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large that my clients are conducting a title search of land which portion contains Plinth No 191 and land appurtenant thereto situated in Aambay Valley City, the same is more particularly mentioned in the Schedule hereunder:
Any person having any claim in respect of the property by way of mortgage, deposit of title deeds, charge, sale, assignment, lien, exchange, lease, tenancy, leave and licence, trust, gift, possession, maintenance, or encumbrance of whatsoever nature or otherwise, is hereby required to notify the same in writing with documentary evidence to the undersigned at business11/12, Nagarwala Colony, Opp. Laxminarayn Shopping Centre, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097 within seven days from the date hereof failing which the claim or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned.
SCHEDULE ABOVE REFERRED TO
All that piece or parcel of land ground bearing Plot No.191 and total portion of land admeasuring 6445 sq.mts. bearing Survey No./Gut No.141A, Village Kumbharn, Taluka Mulshi, Dist Pune within the limits of the Group Gram Panchayat of Village Ambavane and which land is part of Final Layout sanctioned by the Office of the Collector, Dist. Pune vide Order bearing No. PMA/NA/SR/27/2003 dated 3.2.2007 in respect of lands admeasuring in aggregate Hectares 2261=24 Acres situated in villages of Ambavane, Visakhari, Peth Shahpur, Kolvel, Nanganon, Deogar, Ponganon, Kumbhari all situate lying and being in Taluka Mulshi together with the structure standing thereon having built up area of 317.49 sq.mts
Dated the 28th day of August, 2021.
Sd/-
Advocate Ameer Dharmadhikari

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

PUBLIC NOTICE
It may be noted that, original Page No.12, 13, 14 & 15 of Deed of Declaration Dt. 26/03/2010 which is duly registered in the office of Sub Registrar Bombay at Sr. No. 2303/2010 in respect of Flat No. 204 and 205 admeasuring 2000 Sq.Fts. on the 2nd floor of the building known as Ben-Hur alongwith 2 car parking spaces in Benhur CHSL situated at 32, Narayan Dabholkar Road, Malbar Hill Bombar -6 and constructed on S.No. 218 of Malbar and Cumballa Hill Division, within the limits of Bombay City and in the registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban by which Mr. Neeraj Rawal and his predecessor in title has acquired ownership rights to the respective property, have been misplaced and it is likely that, anybody may misuse the same. The owner had mortgage of the property in favour of State Bank Of India, Thus in the interest of general public this notice is published & public at large is cautioned not to entertain any deal or transaction on the basis of the said original documents, if anybody does so without the express consent, he/ they would be doing so at his/their own risk & for the cost & consequences our client so also the Owner shall not be held responsible & liable. If anybody has any prior right or claim they may communicate the same in writing within 7 days, failing which we shall presume that nobody has any claim as regards to the premises.
Pune Date: 26/08/2021.
PALLAVI SHUKLA-SHINDE, Advocate
Office : Flat No.D-10, Shankar Chhaya Society, near Mahatre Bridge, Opp. Erandwana Gaonhan, Pune-411004. Mob.No.8975282822

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com
41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडचे समभागांचे हस्तांतर
सदर सूचना ही ७ सप्टेंबर, २०२१ पासून प्रभावी निमत व्यवहार मालाबादर अधिष्ठाित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधीटरी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड फंड) रूस २०२१ ('रूस') आणि वेळोवेळी प्रवृत्तित सुचाराणांच्या तरतुदीनुसार कृपाशित करण्यात येत आहे.

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

गिनी सिल्क मिल्स लिमिटेड
Regd. Office: 413, Tantiya Jogan Industrial Premises, J.B.Richoria Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com